METALYST FØRGINGS LIMITED

(formerly known as Ahmednagar Forgings Limited)

Registered Office : Gat No.614, Village Kuruli Khed, Pune, Maharashtra - 410501 Tel.: +91-8087090023 CIN No. is L28910MH1977PLC019569

REF NO.: MFL/BSE/NSE/2022-23 Date: November 03, 2022

To,

The BSE Limited	The National Stock Exchange of India
Listing Department	Limited,
Phiroze Jeejee Bhoy Towers,	"Exchange Plaza",
Dalal Street, Mumbai – 400001	5th Floor, Plot No. C/1, G-Block, Bandra – Kurla
Scrip code: 513335	Complex, Bandra (E), Mumbai-400051
	Symbol: METALFORGE

<u>Subject: Submission of Newspaper Cuttings Pertaining to Publication of Audited Financial Results (Standalone) for the quarter and year ended March 31, 2022.</u>

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 & Regulation 30 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements), Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper cuttings pertaining to publication of Audited financial Results (Standalone) for the quarter and year ended on March 31, 2022 published in the newspapers namely "Financial Express" and "Loksatta" on Thursday, 3rd November, 2022.

The aforesaid Newspaper Publications are also uploaded on Company's website i.e. www.metalyst.co.in

You are requested to kindly take the same on your records and oblige.

For Metalyst Forgings Limited (A Company under Corporate Insolvency Resolution Process)

(Divya Srivastava) Company Secretary

Issued with Approval of Mr. Dinkar Tiruvannadapuram Venkatasubramanian (Resolution Professional)
IP Registration no. IBBI/IPA-001/IP-P00003/2016-17/10011

(Metalyst Forgings Limited is under Corporate Insolvency Resolution Process of the Insolvency and Bankruptcy Code, 2016. Its affairs, business and assets are being managed by the Resolution Professional, Mr. Dinkar T. Venkatasubramanian, appointed as Interim Resolution Professional by the National Company Law Tribunal by order dated 15 December, 2017 and continued as Resolution Professional by the Committee of Creditors in its meeting held on 12 January, 2018 under provisions of the code)

E-mail: corporatemetalyst@gmail.com Website: www.metalyst.co.in

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरीकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला/तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील नियम १०७ (११) (ड (१) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार या 0२/0६/२०१८ दिवशी ताबा घेतला आहे.

विशेषकरून ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्दारे सावध करण्यात येत आहे की मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि कोणताही व्यवहार केल्यास तो निरर्थव ठरेल **सौ. वैशाली मनोज पाटील** याच्या लवादी थकबाकीच्या बोजाची **रक्क**म ९,१६,६०८/- (अक्षरी रू. नऊ लाख सोळा हजार सहाशे आठ फक्त) आणि त्यावरील व्याज याला अधीन राहावे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

सौ. वैशाली मनोज पाटील यांचे नावे असणारी **मौजे कात्रज** ता. हवेली, जि. पुणे. येथील स.नं. ४९/३+९+१०/२ मधील १ आर जागा व त्यावरील बांधकाम.

> पी.बी. ननावरे वसुली अधिकारी

(महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १५६

व नियम १०७ अन्वये)

वैक ऑफ़ वहीदा कारेगांव शाखा : गट नं. १२९५, वॉर्ड नं. १, मु. पो. कारेगांव

Bank of Baroda तालुका शिरुर, जि. पुणे-४१२२२०. फोन: ७२४९८९९६०६ ईमेल : DBKARE@bankofbaroda.co.in

प्रतिकात्मक ताबा नोटीस (फक्त स्थावर मालमत्तेकरीता)

ज्याअर्थी खाली सही करणार **बँक ऑफ बडोदाचे** अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसटेस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकन्ड) ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट रुल्स् २००२ च्या रुल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. मनीष मोहनलाल चोरडीया आणि छायाबाई मनीष चोरडीया यांना दि. ३०/०६/२०२२ रोजी **मागणी नोटीस** बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रू.१४,९२,६२५/- (रू. चौदा लाख ब्याण्णव हजार सहाशे पंचवीस फक्त) अधिक त्यावरील व्याज अधिक इतर आकार अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सब-सेक्शन (४) सेक्शन १३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमतेचा दि. ३१ ऑक्टोबर, २०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः वर नमुद केलेले कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ बडोदा, कारेगांव शाखा यांना येणे असलेली रुक्कम रु.१४,९२,६२५/-(क्त. चौदा लाख ब्याण्णव हजार सहाशे पंचवीस फक्त) अधिक त्यावरील व्याज अधिक इतर आकार अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहील.

निर्धारीत उपलब्ध वेळेमध्ये तारण आस्ति सोडविण्यासाठी कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सब-सेक्शन (८) सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

स्थावर मालमतेचा तपशील

फ्लॅट नं. ५ चा सर्वसामाईक भाग, बिल्डींग बी, अनघा हाईटस्, गट नं. २८५, कारेगांव, मु.पो. कारेगांव, तालुका शिरुर, जिल्हा पुणे, क्षेत्रफळ ४७०.३० चौ. फू. म्हणजेच 3७.८४ चौ. मी.. श्री मनीष मोहनलाल चोरडीया आणि छायाबाई मनीष चोरडीया यांच्या नावावर. चतुःसीमा : उत्तरेस : जिना आणि लिफ्ट, दक्षिणेस : मोकळी जागा, पूर्वेस मोकळी जागा, पश्चिमेस : फ्लॅट नं. ६

दिनांक : ३१/१०/२०२२ श्री. स्वप्नील पोतदार (मुख्य प्रबंधक) ठिकाण : कारेगांव अधिकृत अधिकारी (बँक ऑफ बडोदा)



फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः पाचवा मजला, दाणी कॉपोरेट पार्क, 158, सी.एस.टी. रोड कलिना, सांताकझ(प्), मंबई-400098, टेली: 022 - 68492450, फॅक्स: 022-67412313 CIN: U67190MH2007PTC168303 इंमेलः info@phoenixarc.co.in- वेबसाईटः www.phoenixarc.co.in

[नियम 8(1)] ताबा सूचना

ज्याअर्थी, कर्नाटका बँक लिमिटेड (केबीएल) यांनी सिक्युरिटायझेशन अँड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स औड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (सदर अधिनियम) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 (सदर नियम) मधील नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि. 25.02.2015 रोजी 1) डॉ. जगताप हॉस्पिटल प्रा.लि., द्वारे त्यांचे संचालक अ) डॉ. तात्यासाहेब शंकरतव जगताप ब) श्रीमती सुनंदा तात्यासाहेब जगताप क) श्री सत्यजित तात्यासाहेब जगताप ड) सोनिया तात्यासाहेब जगताप आणि गद्दाणकार / जामीनदार 2) डॉ. तात्वासाहेब शंकरराव जगताप 3) श्रीमती सुनंदा तात्वासाहेब जगताप 4) श्री सत्वजित तात्वासाहेब जगताप, सोनिया तात्यासाहेब जगताप 6) श्री भीमाजंकर अर्जुन नांदर्गीकर 7) श्री गणपत नत्थु मगठे (कर्जदार, जामीनदार व गहाणकार यांना यापुढे ''कर्जदार'' असे संबोधण्यात येईल) यांना मागणी सुचना पाठविली ज्यात त्यांना सदर सूचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत दि. 24.02.2015 नुसार रक्कम रु. 10,57,37,485/- (रुपये दहा कोटी सत्तावन्न लक्ष सदतीस हजार चारशे पंच्याऐंशी फक्त) चा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आणि ज्याअर्थी, पुढे केबीएल यांनी दि. 28.12.2015 रोजीच्या अभिष्ठस्तांकन करारान्वये केबीएल यांनी देऊ केलेल्या सुविधांच्या संदर्भात कर्जदार / जामीनदाराने देणे लागत असलेले व श्रकबाकी असलेल्या कर्जाच्या संदर्भातील आपले सर्व अधिकार, हितसंबंध व लाभ त्यामधील अंतर्निहित अनामतींसह अनामत प्राप्तीचे धारक यांचे लाभासाठी फिनिक्स ट्रस्ट एफवाय 16-15 (फिनिक्स) चे विश्वस्त म्हणून काम पाहणारे फिनिक्स एआरसी

त्यानंतर, सदर अभिहरतांकन पाहता, आता फिनिक्स यांनी केबीएल यांची जागा घेतलेली आहे आणि त्यांना कर्जदार व वा जामीनदाराविरुद्ध कोणतीही किवा सर्व कारवाई सुरु करण्याचा / सुरु ठेवण्याचा आणि वित्तीय दस्तावेजांतर्गत हक व लाभांची अंगलबजावणी करण्याचा अधिकार आहे ज्वात कर्जदार / जागीनदारांनी घेतलेल्या वित्तीय सुविधांसादी निष्पादित व तबार करण्यात आलेल्या जामीन व सुरक्षा अनामतीची अंमलबजावणी करण्याचाही समावेश आहे

कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की अर्ज क्र. SECQ/SR/242/2022 मध्ये माननीय जिल्हा न्यायदंडाधिकारी/ जिल्हाधिकारी, पुणे यांनी दि. 04.02.2022 रोजी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने फिनिक्स एआस्सी प्रायव्हेट लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या आणि फिनिक्स ट्रस्ट एफवाय 16-15 चे विश्वस्त म्हणून काम पाहणाऱ्या निम्नस्वाक्षरीकारांनी सदर नियमांमधील नियम 9 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली वर्णन केलेल्या तारण मालमतेचा दि. 1 नोव्हेंबर, 2022 रोजी तावा

कर्जदार आणि सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सचना देण्यात वेते की त्वांनी सदर मालमतांच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास फिनिक्स ट्रस्ट एफवाय 16-15 चे विश्वस्त म्हणून काम पाहणाऱ्या फिनिक्स एआरसी प्रायक्टेट लिमिटेड यांच्या दि. 24.02.2015 नुसार रु. 10,57,37,485/- (रुपये दहा लक्ष सत्तावन्न लक्ष सदतीस हजार चारशे पंच्याऐशी फक्त) आणि तीवरेल व्याजाच्या सदर सूचनेच्या दिनांकापासून 60 (साठ) दिवसांचे आत भागधीन असेल. (सदर अनामत मत्ता सोडवृन घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदार/ जामीनदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.)

सदिनका क्र. 311, क्षेत्रफळ सुमारे 565 चौ.फु. (बिल्ट-अप), तिसरा मजला, गणराज हाईट्स, जिमनीचे क्षेत्रफळ सुमारे 15000 ची.फ्., क्र. 20, हिस्सा क्र. 2/1/2, धनकवडी, तालुका हवेली, पुणे आणि चतुःसीमा: पूर्वेस श्री विट्ठलराव धनकवडे यांचा बंगला, पश्चिमेस - सदर स.क. 20 मधील उर्वरित मालमत्ता, दक्षिणेस - 20 फटी

रस्ता,उत्तरेस - श्री विश्वनाथ धनकवडे यांचे मालकोची मालमत्ता दिनांक: 01.11.2022

स्वा/- प्राधिकत अधिकारी फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड (फिनिक्स टस्ट एफवाय 16-15 चे विश्वस्त)



स्थानः पुणे, महाराष्ट्र

ठिकाण: पुणे

epaper loksatta om

पुणे पूर्व अंचल कार्यालय : स. नं. ७ए/२, जनमंगल. हडपसर इंडस्टीयल इस्टेट, पुणे- ४११०१३. फोन : ०२०-२४४५९१८४/२४५१४००७ ईमेल : cmmarc per@mahabank.co.in

ताबा नोटीस ॲपेंडिक्स IV रूल ८(१) अंतर्गत

ज्याअर्थी खाली सही करणार **बँक ऑफ महाराष्ट्रचे** अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सब-सेक्शन (१२) सेक्शन १३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. पार्थ प्रणबनंदा मजूमदार आणि सौ. सोमा पार्थ मजूमदार, रा.: क्वार्टर नं. ५/९, टाईप III, शिपोरेक्स, रेंज हिल्स इस्टेट, खडकी, पुणे-४११०२०, तसेच : ४३८, संतोश्री पल्ली, फ्रींज रोड, मु. पो. बराकपोरे, बराकपोरे पोलिस स्टेशन, कोलकता ७००१२० यांना दि. ०५/०७/२०२२ रोजी मागणी नोटीस बजावली होती, जी राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये म्हणजेच फायनॅन्शियल एक्सप्रेस व लोकसत्ता, पुणे आणि बिझनेस स्टॅण्डर्ड व दुरांता बार्ता, कोलकता मध्ये दि. २२/०७/२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती की, त्यांनी सदर नोटीसीमध्ये नमूद केलेली, बेंकेला येणे असलेली एकत्रित रक्कम रु. २०,८९,३८९.५० (रुपये वीस लाख एकोणनव्वद हजार तीनशे एकोणनव्वद आणि पैसे पन्नास फक्त) अधिक त्यावरील दि. १०/०४/२०२१ पासूनचे लागू होणाऱ्या दराने व्याज आणि इतर किंमत व खर्च अशी सर्व रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६०

दिवसांच्या आत परत करावी. वर नमुद कर्जदार तसेंच जामीनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषत: कर्जदार तसेच जामीनदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. ०१/११/२०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

वर नम्द कर्जदार आणि जामीनदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ महाराष्ट्र, बी. टी. कवडे शाखा यांना वर नमूद केलेल्या येणे असलेल्या रकमेच्या अधीन राहील. सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदारांचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

बँकेकडे गहाणतारण असलेल्या आणि बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचा तपशील पुढीलप्रमाणे

फ्लॅट नं. १० चा सर्वसामाईक भाग, ५ वा मजला, ॲम्बियन्स रेसिडेन्सी, स.नं. ७७, हिस्सा नं. २/१३, मांजरी बु., पुणे येथे स्थित, क्षेत्रफळ ८२१ चौ. फू. (७६.३० चौ. मी.) दचाकी पार्किंगसहीत, मालमत्ता नं. ६/०५५७/९

मुख्य प्रबंधक (एआरसी) व अधिकृत अधिकारी दिनांक: ०१/११/२०२२ बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पूर्व अंचल



नोंदणीकृत कार्यालयः ९वा मजला, अंत्रिक्श भवन, २२, के.जी.मार्ग, नवी दिल्ली-११०००१. (ब) pnb Housing फोन्स : ०११-२३३५७१७१, २३३५७१७२, २३७०५४१४ वेबसाईट: www.pnbhousing.com

Finance Limited ज्ञाखेचा पत्ता:- ५ ए, बी, सी, डी, पाचवा मजला, श्रीरंग हाऊस, जंगली महाराज टेंपलसमोर, जे एम रोड, शिवाजी नगर, पुणे-४११००५, महाराष्ट्र. ईमेलः pune@pnbhousing.com शाखेचा पत्ताः- तिसरा मजला, गणलक्ष्मी कॉम्प्लेक्स, सर्व्हे नं. ०८, हडप्सार खराडी वायपास रोड, खराडी, पुणे-४११०१४, महाराष्ट्र. ईमेलः kharadi@pnbhousing.com शाखेचा पत्ताः- ऑफिस नं. ३०२, तिसरा मजला, घीवाला कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, चिंचवड, पुणे-४११०१९, महाराष्ट्र. ईमेल : chinchwad@pnbhousing.com

तारखेनुसार सुधारित सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ३(१) यासह वाचलेल्या वित्तिय मत्तेची सुरक्षितता व पुनर्रचनेच्या चॅप्टर क्कक्ट्या कलम १३(२) आणि सुरक्षा हित कायदा २००२च्या अंमलबजावणी अंतर्गत सूचना

आसीं, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यापुढे "पीएनबीएचएफएल" म्हणून संदर्भित) वित्तिय मत्तेची सुरक्षितता व पुनरंचनेच्या चॅप्टर III च्या कलम १३(२) आणि

सरक्षा हित कायदा २००२च्या अंमलबजावणी (यापडे "कायदा" म्हणन संदर्भित) अंतर्गत आमचे पणे शाखा कार्यालय येथे स्थित - ५ ए. बी. सी. डी. पाचवा मजला अरिंग हाऊस, जंगली महाराज टेंपलसमोर, जे एम रोड, शिवाजी नगर, पुणे-४११००५ व आमचे खराडी शाखा कार्यालय येथे स्थित - तिसरा मजला, गणलक्ष्मी कॉम्प्लेक्स, सर्व्हे नं. ०८, हडप्सार खराडी बावपास रोड, खराडी, पुणे-४११०१४, महाराष्ट्र व आमचे पिपरी चिंचवड शाखा कार्यालय सुद्धा जे येथे स्थित - ऑफिस नं. ३०२, तिसरा मजला, घीवाला कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, चिंचवड, पुणे-४११०१९,महाराष्ट्र यांच्याद्वारा मागणी सूचना निर्गमित केली होती. उतत मागणी सूचना इप्ते / व्याजाचे प्रदान न केल्यामुळे भारतीय रिझर्क बँक / नॅशनल हाऊसिंग बँकेच्या मार्गदर्शकसुत्रानुसार तुमच्या खाल्याचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणून वर्गीकरण केल्यामुळे तुम्हास वाखाली नमूद केलेले सर्व ऋणको / सह-ऋणको / हमीदारांकरिता आमच्या प्राधिकृत अधिकारीद्वारा निर्मीमत करण्यात आली होतो. त्यातील समाविष्ट मजकुरात मुद्दल रकमेचा हप्ता, व्याज, इ. च्या प्रदानमध्ये तुमच्याद्वारा झालेली कसूर दाखविण्यात आली आहे. र्थांकत रक्कम याखाली नमूद करण्यात आली आहे. याअधिक, काही कारणास्तव, आम्हास विश्वास वाटती की तुमरी मागणी सूचना स्वीकारण्यास टाव्हाटाळ करीत आहात आणि म्हणून या

मागणी सूचनेची प्रसिद्धीं जो उक्त कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत सुद्धा आवश्यक आहे. तुम्हास याद्वारा या मागणी सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीच्या आत "पीएनबीएचएफएल"ला आतापर्यंतचे व्यान व आकारासह पूर्वोक्त रकमेचे प्रदान करण्यास फर्मीविण्यात आले आहे, त्यास असमर्थ ठरल्यास "पीएनबीएचएफएल" ऋणको व हमीदारांच्य सुरक्षित मतेचा ताजा घेवून एक किंवा अनेक सुरक्षित मतेच्या अनुसार, उक्त कायद्याच्या कलम १३(४)च्या कोणत्याही किंवा सर्व तरतुवीअंतर्गत आवश्यक कारवाई सुरू करील. सुरक्षा हित कायदा, २००२ची अंमलबजावणी आणि वित्तिय मत्तेची सुरक्षितता व पुनरंचनेच्या कलम १३च्या पोट-कलम (८)च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधीत आहोत, जेथे त्या अंतर्गत तुम्ही जाहीर किंवा खाजगी कराराह्मरा निवदा मागवून, दरपञके मागबून, जाहीर लिलावाह्मरा सुरक्षित मत्तेच्या विकिकरिता सुचनेच्या प्रसिद्धीच्या तारेखपर्यंत केवळ "पीएनबीएचएफएल"हारा निघालेली सर्व किंमत, आकार व खर्चासह एकत्रित बिकत देणीची संपूर्ण रक्कम भरू शकता / प्रदान करू शकता. कृपवा अशी सुद्धा नोंद घ्यावी की "पीएनबीएचएफएल"डारा निघालेली किंमत, आकार व खर्च यासड एकत्रित शकित देणीची संपूर्ण रक्कम जाडीर लिलाव, दरपत्रके मागवून, जाडीर निविदा मागवून किंवा खाजगी कराराद्वारा सुरक्षित मत्तेच्या विक्रिकरिता सूचनेच्या प्रसिद्धीपूर्वी रक्कम न भरली गेल्वास, तुम्ही त्यानंतर सुरक्षित मत्तेचे विमोचन करण्यास हक्कदार असणार नाही. बाअधिक तुम्हास पूर्वोक्त सुरक्षित मत्तेची विक्रि, भाडेपट्टा

अ क्र		ॠणको/सह-ऋणकोचे नाव/ पत्ता	हमीदाराचे नाव/पत्ता	गहाणवट मालमत्ता	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचनेच्या तारखेनुसार थकित रक्कम
8	एचओय्/केआरडीआ य/०२२०/७८०००८ शाखा कार्यालयः खराडी	श्री. संजोग मोतीराम चाटे व सौ. नंदा संजोग चाटे, शांतीवन, सक्टें नं. ४८, हिस्सा नं. ४, फ्लॅट नं. ०२, वडगावशेरी, पुणे-४११०१४.	उपलब्ध नाही	फ्लंट नं. १०२, बेट्रो अपार्टमेंट, सर्व्हें नं. ४० / ०४ / २८ / ३४, बालाजी उद्यम नगर, अंजली स्कूलच्या मागे, वडगावशेरी, पुणे- ४११०१४, महाराष्ट्र.		रु. ३८,३८,७०१.८६ (रुपये अडतीस लाख अडतीस हजार सातशे एक व पैसे शहाऐंशी फक्त) ११-१०-२०२२ रोजी प्रमाणे
3	एचओव्/पीएम/ १०१८/५८९०८३ ज्ञास्त्रा कार्यालयः पिपरी चिचवड	श्री. सोमनाश्च भगवान ववारे व सुवर्णा सोमनाश्च ववारे, सेक्टर नं. ९, फ्लॅट नं. ११, मोशी प्राधिकरण, पीसीएनटोडीए, पुणे-४११०३५.	उपलब्ध नाही	४१०, ४था मजला, बिल्डिंग २, लोटस नंदनवन, गॅंट नं. २७४, पोसीएमसी ऑक्ट्राय पोस्टसमीर, बोराडेवाडी, नाशिक हाववे, मोशी, पुणे-४१२१०५, महाराष्ट्र.	११-१०- २०२२	क. १९,२६,३५३.२८ (रुपये एकोणीस लाख सञ्जीस हजार तिनशे त्रेपत्र व पैसे अठ्ठावीस फक्त) ११-१०-२०२२ रोजी प्रमाणे
44	एचओवृ/पीएम/ १११७/४४७११७ शाखा कार्यालयः पिंपरी चिंचवड	श्री. विजय गंगाराम पाटील, सौ. जयश्री विजय पाटील व श्री. सुधीर गंगाराम पाटील, "ए" विल्डिंग, फर्नेट नं. ११०३, रिक्टर रासी, फेज-२, देतू आळंदी रोड, चिखली, पुणे-४१२११४.		१२०४, बारावा मजला, विल्डिंग "एल", तनिष ऑधिंड फेज-२, सर्व्हें नं, ४९१/१ ते ४, ४९१/६, ७, ४९१/५ए, ५वी, एअरपोर्ट रोड, चानोळी,पुणे-४१२१०५,महाराष्ट्र.		रु. ३०,९६,२१६.८८ (रुपये तीस लाख शहाण्णव हजार दोनशे सोळा व पैसे अङ्ग्वाऐंशी फक्त) ११-१०- २०२२ रोजी प्रमाणे
8	एचओवृ/पीवृएन/ ०३१९/६६१६८४ शाखा कार्यालवः पुणे	श्री. सोमनाथ नानासाहेब काटे व सौ. उजा अरुण गवळी व सागर नानासाहेब काटे, ६८/१/१, साई वैष्णवी पाकंजवळ,तपकीर नगर, पुणे काळवाडी,पुणे-४११०१७,महाराष्ट्र.	उपलब्ध नाही	३११, तिसरा मजला, विंग ए, प्रणम, १२०५/१/सी, तळेगाव कसारी रोड, जिल्हा, व्हिलेज तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, पुणे-४११०२१, महाराष्ट्र.	११-१०- २०२२	रु. १७,४७,७७३.०७ (रुपये सतरा लाख सत्तेचाळीस हजार सातशे त्र्यहत्तर व पैसे सात फक्त) ११-१०-२०२२ रोजी प्रमाणे
4	एसओयृ/पीयूएन/ ०९२१/९१६५६१ ज्ञाखा कार्यालयः पुणे	श्री. सतिश विष्णू चव्हाण व सी.ज्योती सतिश चव्हाण, सब्हें नं. ५७१ ५७२, कुमार पार्क बिल्डिंग "बी", कोंडवा विववेवाडी रोड,पुणे-४११०३७, महाराष्ट्र.	उपलब्ध नाही	पलॅंट नं. ११०२, श्री बालाजी एन्क्लेक्ड, सीटीएस नं. १०६७ व १०६७/ए/२, मालाड (प), मुंबई - ४०००६४, महाराष्ट्र.		क. १,१२,५७,१४९.५० (रुपये एक कोटी बारा लाख सत्तावन्न हजार एकशे एकोणपत्रास व पैसे पत्रास फक्त) ११- १०-२०२२ रोजी प्रमाणे
Ę	एनएचएल/पीबूएन/ १११७/४५९१६६ ज्ञाखा कार्यालयः पुणे	श्री. शौकत युसूफ इनामदार, सी. तबस्सूम शौकत इनामदार व श्री. अफ्रोज शौकत इनामदार, क्वॉटर नं. ४७२, आर डो ई कॉलनी, टाइंप-३, आठंदी रोड, कलम, दिधी कॅप, पूणी-४११०१५, महाराष्ट्र.	उपलब्ध नाही	३०१, तिसरा मजला, सिंगल चिल्डिंग, गुडवील स्क्वेअर, सर्व्हें नं. १७/१ए/१(पी), धनोरी, पुणे- ४११०१५, महाराष्ट्र-		क. २,९५,७५०.७६ (रुपये दोन लाख पंच्याण्णव हजार सातशे पत्रास व पैसे शहाहत्तर फक्त) ११-१०-२०२२ रोजी प्रमाणे
lg	एचओवृ/पीवृएन/ ०५२१/८८६३८०, एनएचएल/पीवृएन/ ०६२१/८९३४८९, एचओवृ/पीवृएन/ ०६२१/८९३४१०,	श्री. कौत्सूभ सुरेश कॉडे व सौ. शितल कौत्सूभ कॉडे, फ्लॅट नं. २०७, दुसरा मजला, सुदत्ता संकुल, सर्व्हें नं. ८, हिंगणे खुर्द, दामोदर नगरच्या मागे, पुणे-४११०५१, महाराष्ट्र, भारत.	उपलब्ध नाही	पर्लंट नं. ३०१, तिसरा मजला, समर्थ हाईट्स, सर्व्हें नं. ४३, हिस्सा नं. १,२,३,४/ए/२, वार्जे, पुणे- ४११०५८, महाराष्ट्र-	११-१०- २०२२	क. ६५,०२,९८१.७८ (रुपये पासष्ट लाख दोन हजार नवशे एक्याऐंशी व पैसे अठुवाहत्तर फक्त) ११-१०- २०२२ रोजी प्रमाणे

स्थळ : पुणे, खराडी, पिंपरी चिंचवड, तारीख : ०२.११.२०२२

993693/99899 शाखा कार्यालयः पुणे

प्राधिकृत अधिकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

METALYST FORGINGS LIMITED

(CIN: L28910MH1977PLC019569)

Regd. Office: GAT NO 614 VILLAGE KURULIKHED PUNE MH 410501 IN Tel: +91-2135-252148.252105 | Email: corporatemetalyst@gmail.com | Website: www.metalyst.co.in

EXTRACT OF THE STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

			STA	ANDALONE		
SI.	Particulars		Quarter En	Year Ended		
No.		31.03.2022 (Audited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)
1.	Total Income from operations	6,067.00	6,094.00	6,833.00	23,126.00	17,919.00
2.	Profit/(Loss) before share of profit /(Loss) of associates and joint venture, exceptional items and tax	(6,524.00)	(6,150.00)	(11,609.00)	(25,247.00)	(32,105.00
3.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(6,524.00)	(6,150.00)	(11,609.00)	(25,247.00)	(32,105.00
4.	Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(6,524.00)	(6,150.00)	(43,911.00)	(25,247.00)	(66,802.00
5.	Net Profit for the period after tax from continuing business (after exceptional and/or extraordinary items)	(6,524.00)	(6,150.00)	(43,911.00)	(25,247.00)	(66,802.00
6.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(6,602.00)	(6,150.00)	(43,873.00)	(25,325.00)	(66,764.00)
7.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	4,355.00	4,355.00	4,355.00	4,355.00	4,355.00
8.	Other Equity	5.60	-			
9.	Earnings per Share (Face Value of Rs.1/- each) for continuing operations)					
	(a) Basic	(14.98)	(14.12)	(15.08)	(57.97)	(153.39
- 1	(b) Diluted	(14.98)	(14.12)	(15.08)	(57.97)	(153.39

The company has been under Corporate Insolvency Resolution Process (CIRP) since December 15, 2017 under the provisions of The Insolvency and Bankruptcy Code 2016 (Code). Pursuant to the order, Mr. Dinkar T. Venkatasubramanian was appointed as Interim Resolution Professional (IRP) & subsequently as per Section 22 (1) of the Code, the Resolution Professional (RP) to perform the functions as laid down in the Code. Since then the RP is managing the Company's business & assets on going concern basis.

Pursuant to provisions of the code, the Committee of Creditors of MFL had approved the resolution plan submitted by Deccan Value Investors L.P (DVI) through e-voting process on August 24, 2018. The resolution plan, as approved by the Committee of Creditors of MFL, had also been subsequently submitted to Hon'ble National Company Law Tribunal (NCLT) "Mumbai Bench' for consideration and approval as per the provisions of the Code. . However DVI withdrew their application while the same was pending for approval form the Hon'ble NCLT. The matter was litigated in NCLT and NCLAT and is currently sub judice in Hon'ble Supreme Court of India. In the meanwhile the Company is presently undergoing CIRP and the Resolution Process is underway in line with the provisions of IBC. Accordingly unaudited financial results for the Quarter & Year ended March 31, 2022 have been prepared on a going concern basis As the powers of the Board of Directors have been suspended, the above results have not been adopted by the Board of Directors.

However, the same have been signed by Resolution Professional of the Company confirming accuracy & completeness of the results on 29th September, 2022. The same have also been subjected to Limited Review by the Statutory Auditor. The COVID-19 pandemic outbreak across the nation and worldwide and Consequential nationwide lock down imposed since March 24, 2020, has caused a significant decline and volatility in the global as well as Indian Financial markets and slowdown in the economic activities. For the Company, the focus immediately shifted to ensuring the health and well-being of all employees' The

5. The register indicating the relevant record of fixed assets in terms of its nature, classification, location, quantity, value, date of capitalisation, etc is not available with the company and same has also been highlighted by the statutory auditors in their report. Accordingly, the depreciation on assets for current year have been calculated based on erstwhile amounts following the Straight line method of depreciation accounting.

Company is sensitive about the impact of the Pandemic on its business operations, which will be realized only in the future financial

Major investments of the company are in Castex Technologies Limited of INR 34,347.75 lakhs which is a financially stressed company and is under Corporate Insolvency Resolution process (CIRP) from 20.12.2017. As per the Resolution plan approved by Hon'ble NCLT vide order dated 15/12/2020 interims of Section 31 of the of the code, as a consequence on which the total outstanding equity share capital of the company will be delisted from BSE and NSE. The share holders will not be entertained to receive any amount and the liquidation value of the equity share holders is NIL. Hence the impairment on the value of the said share is provided in the financial statement.

Considering the current operating levels of the Company, and the ongoing CIRP it is not possible to determine: a. Impairment, if any, in the economic value of the Property, Plant & Equipment, CWIP and Tools and Dies; b. Diminution, if any, in the value of investments. As per the Code the RP has to receive, collate and reconcile all the claims submitted by the creditors of the company. Such claims can be admitted to the RP during the CIRP, till the approval of a resolution plan by the CoC. The RP has verified and admitted the claims submitted by the creditors against the company as per the Code. Pending finalisation of resolution plan, the impact of such claims if any that may also has not been considered in the preparation of the financial statements. Further, interest on the financial debt from the date of commencement of CIRP (i.e. from 15th December 2017 till 31st December 2020) has not been provided in the books of accounts and charged to the Profit and Loss account

The Non-current Assets VAT receivable Rs. 707.73 Lacs, The Company, as per the advice of the Tax Authority, the online application has been filed for rectification of the orders erroneously passed by the Assessing Authority and their assessment is under process. Trade receivables, Loans & Advances and other recoverable at March 31, 2022, which also includes balances from the group

entities, are subject to confirmation/reconciliation and recover ability assessment thereof is under process. In furtherance, we have sent Letter and notices to long due customers for recoveries of their outstanding balances. We are yet to receive any response from them and further we are initiating legal action against such long due customers. 11. The Company is in the business of manufacturing steel forging products and hence has only one reportable operating segments as

per IND AS 108" Operating segments"

 Considering the ongoing Corporate Insolvency Resolution process, the uncurtained as to the realisation of unused tax losses and MAT credit available cannot be ascertained at this stage. Consequently, adjustment to Deferred Tax(Net) and MAT Credit availability Unclaimed dividend in the books pertains to financial years 2012-13 to 2013-14. On expiry of the stipulated period, the same will be

transferred to Investors' Education and Protection Fund (IEPF) established by Govt of India. Previous period figures have been regrouped/ rearranged wherever considered necessary to make them comparable with current

> FOR METALYST FORGINGS LIMITED Sd/-

Jayram Shetty Dinkar T. Venkatasubramanian

OSBI

भारतीय स्टेट बँक, रिटेल ॲसेट सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर - III, आयकॉन टॉवर्स, सर्व्हे नं. ११४/११५, बाणेर लिंक रोड, पुणे - ४११०४५. फोन नं. ०२०-६६८०५१०८/५१३७, ई-मेल : racpc3.baner@sbi.co.in अधिकृत अधिकारी : नाव : हेमलता नायर, मोबाईल नं. ९१७५९८९१३१

WWW.LOKSATTA.COM

पुणे, गुरुवार, ३ नोव्हेंबर २०२२

वाहन विक्री सूचना

खालील नमुद केलेली वाहने जे भारतीय स्टेट बँकेकडे नजरगहाण आहे ते 'जसे आहे तसे व जेथे आहे तेथे' या तत्त्वावर विकणे आहे.

	i) कर्जदाराचे नाव ii) पत्ता, iii) कर्ज खाते क्र., iv) येणे असलेली रक्कम, v) जप्तीच्या नोटीसीची तारीख	वाहनाचा तपशील, राखीव किंमत आणि बयाणा रक्कम		
9.	 i) सौ. शैला भालचंद्र गायकवाड ii) पत्ता: ३९०१, प्लॉट नं. २८, खळदे मळा, एनएच ४, जव्हेरी कॉलनी, आयबीपी पेट्रोल पंपासमोर, तळेगाव दाभाडे, पुणे– ४९०५०७. iii) कर्ज खाते क्रमांक –३६९४९४८२७६९ iv) येणे असलेली रक्कम:– रु. १०,४३,७७१/– अधिक व्याज व प्रासंगिक शुल्क इ. v) नोटीस दिनांक: २९.०८.२०२२ 	मॉडेल क्र. : MARUTI SUZUKI VITARABREEZAZDI Diesel नोंदणी क्र. : एम एच १४ एफएस ५९०३ इंधन : डिझेल, रंग : ग्रे (करडा) राखीव किंमत : रु. ४,३५,९६०/– बयाणा रक्कम : रु. ४३,५९६/–		

वरील वाहन पाहण्याची तारीख : ०७.११.२०२२ वेळ सकाळी ११.०० ते द्पारी ०३.००

वाहन पाहण्यासाठी संपर्क क्र. : पृथ्वी एंटरप्रायजेस :९५१८५४८६००,९९२१००७७२०,९१३०५३२९९२

बयाणा रक्कम : दि. ०९.११.२०२२ रोजी सायं. ०५.०० वा. पूर्वी https://ibapi.in येथे असलेल्या Global EMD wallet यामध्ये बयाणा रक्कम जमा करण्यात यावी.

बोली वाढ रक्कम रु : १०,००० / –

वरील वाहनाची लिलावाची तारीख : १०.११.२०२२ रोजी सकाळी ११.०० ते दपारी ०२:०० पर्यंत. प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्यादित वाढीव वेळेसह

ई लिलावाच्या संक्षिप्त अटी व शर्ती.

9) ई लिलाव, "जसे आहे तसे, जे काही आहे ते व जे जे तिथे आहे ते" या तत्वावर ऑन लाईन पध्दतीने कला जाईल., २) कृपया नोंद घ्यावी की खरेदीदाराने आपल्या खर्चाने सदर वाहने एक महिन्याचे आत आपले नावे करून घ्यावयाचे आहे. 3) वाहने ताब्यात घेतल्यापासून ते त्याने त्याचे नावावर करण्याच्या काळापर्यंतची सर्व जबाबदारी वाहन विकत घेणाराने घ्यावयाची असून त्यासाठी रु. १०० किमतीच्या स्टॅंप पेपरवर इंडेम्निटी बाँड द्यावयाचा आहे. ४) वाहन विक्रेते/दलाल या लिलाव प्रक्रियेत सहभागी होवू शकतात. अर्थात यशस्वी ठरल्यास वाहन त्यांचे नावावर नोंदवावे लागेल. ५) बोली प्रस्ताव मान्यते नंतर सात दिवसांच्या यशस्वी बोलीदारांनी मान्य किंमत न भरल्यास त्याने भरलेली बयाणा रक्कम जप्त करण्यात येईल. ६) कोणतेही कारण न देता कोणताही अथवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार बैंकेकडे राखीव आहे. ७) लिलाव आयबीएपीआय च्या https://ibapi.in या पोर्टलवरुन केला जाईल. ई लिलाव निविदा कागदपत्रे, ज्यात ऑन लाईन ई लिलावाचा बोली नमुना, डिक्लरेशन, सर्वसाधारण अटी व शर्ती इ. आहेत हे https://ibapi.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ८) इच्छ्क बोलीदारांनी ई लिलावात भाग घेण्यासाठी आमचे सेवा पुरवठादार एमएसटीसी लिमिटेड यांच्याशी www.mstcecommerce.com या संकेतस्थळावर संपर्क करावा. इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांना https://www.mstcecommerce.com/auctionhome/ ibapi/index.jsp या लिलाव पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. ९) नोंदणी प्रक्रियेला साधारणपणे किमान तीन कार्यालयीन दिवस लागत असल्याने इच्छुक बोलीदारांनी आपली नोंदणी वेळेपूर्वीच करावी. 90) बॅकेच्या https://ibapi.in या पोर्टलवरील ग्लोबल ईएमडी वॅलेटमधे बयाणा रक्कम जमा करावयाची आहे. बोलीदाराने त्याने भरलेली बयाणा रक्कम त्याच्या खात्यातून एमएसटीसी च्या खाती एनईएफटी अथवा आरटीजीएस द्वारी वर्ग झाली आहे किंवा नाही याची खातरजमा करावयाची आहे. यंत्रणेत बोलीदाराने बयाणा रक्कम भरली असून ती वॅलेटमध्ये दिसत असेल तरच त्याला लिलावात भाग घेण्यास परवानगी मिळेल. तशी दिसत नसेल तर त्याला लिलावात भाग घेता येणार नाही. ११) मिळकतीची अधिक माहिती व फोटोग्राफसाठी व पोर्टल संबंधातील अधिक माहितीसाठी कृपया https://ibapi.in या संकेत स्थळाला भेट द्यावी किंवा बँकेच्या हेल्प लाईन क्र. १८०० १० २५०२६ किंवा ०११-४११०६१३१ यावर संपर्क करावा १२) जर लिलाव यशस्वी झाला नाही तर बोलीदाराने आपल्या एमएसटीसी कडे असलेल्या खाल्यामार्फत भरलेली बयाणा रक्कम परत मागण्याची विनंती सादर करावयाची आहे. अशा विनंतीनंतर बयाणा रक्कम बोलीदाराच्या खात्यावर जमा केली जाईल. अधिक माहितीसाठी कृपया बँकेचे अधिकृत अधिकारी यांचेशी संपर्क करावा.

सही / - अधिकृत अधिकारी ठिकाण : पुणे भारतीय स्टेट बँक, आरएसीपीसी ॥। (मजकुरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्य मानावा) दिनांक : ०३.११.२०२२

METALYST FORGINGS LIMITED

(CIN: L28910MH1977PLC019569)

Regd. Office: GAT NO 614 VILLAGE KURULIKHED PUNE MH 410501 IN

(Rupees in Lacs)

Tel: +91-2135-252148.252105 | Email: corporatemetalyst@gmail.com | Website: www.metalyst.co.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2021

			Year Ended		
SI Particulars	31/12/2021 (Un-Audited)	30/09/2021 (Un-Audited)	31/12/2020 (Un-Audited)		
1.	Total Income from operations Net Profit/ (Loss) for the period	6,094.00	6,112.00	5,971.00	17,919.00
3.	(before tax, exceptional and/or extraordinary items) Net Profit/ Loss for the period before tax	(6,150.00)	(6,086.00)	(6,100.00)	(32,207.00)
370	(after exceptional and/or extraordinary items)	(6,150.00)	(6,086.00)	(6,100.00)	(66,904.00)
4.	Net Profit for the period after tax from continuing business (after exceptional and/or extraordinary items)	*	18		34,697.00
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(6,150.00)	(6,086.00)	(6,100.00)	(66,904.00)
6.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/ each)	4,355.00	4,355.00	4,355.00	4,355.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shows in the Audited Balance Sheet of the pervious year	4,000.00	4,555.00	105	(133,351.00)
8.	Earnings per Share (Face Value of Rs. 10/- each) for continuing operations)		7.ff		(130,301.00)
	(a) Basic (b) Diluted	(14.12) (14.12)	(13.98) (13.98)	(14.01) (14.01)	(153.63) (153.63)

Notes to Financial Results:

current period

Date: 02.11.2022

Place: Pune

 The company has been under Corporate Insolvency Resolution Process (CIRP) since December 15, 2017 under the provisions of The Insolvency and Bankruptcy Code 2016 (Code). Pursuant to the order, Mr Dinkar T. Venkatasubramanian was appointed as Interim Resolution Professional (IRP) and subsequently as per Section 22 (1) of the Code, the Resolution Professional (IRP) to perform the functions as laid down in the Code. Since then the RP is managing the Company's business and assets on going

Pursuant to provisions of the code, the Committee of Creditors of MFL had approved the resolution plan submitted by Deccan Value Investors L.P (DVI) through e-voting process on August 24, 2018. The resolution plan, as approved by the Committee of Creditors of MFL, had also been subsequently submitted to Hon'ble National Company Law Tribunal (NCLT) "Mumbai Bench' for consideration and approval as per the provisions of the Code. . However DVI withdrew their application while the same was pending for approval form the Hon'ble NCLT. The matter was litigated in NCLT and NCLAT and is currently sub judice in Hon'ble Supreme Court of India. In the meanwhile the Company is presently undergoing CIRP and the Resolution Process is underway in line with the provisions of IBC. Accordingly unaudited financial results for the Quarter and Nine Months ended December 31, 2021 have been prepared on a going concern basis

As the powers of the Board of Directors have been suspended, the above results have not been adopted by the Board of Directors. However, the same have been signed by Resolution Professional of the Company confirming accuracy & completeness of the results on 23rd September, 2022. The same have also been subjected to Limited Review by the Statutory

The COVID-19 pandemic outbreak across the nation and worldwide and Consequential nationwide lock down imposed since March 24, 2020, has caused a significant decline and volatility in the global as well as Indian Financial markets and slowdown in the economic activities. For the Company, the focus immediately shifted to ensuring the health and well-being of all employees' The Company is sensitive about the impact of the Pandemic on its business operations, which will be realized only in the future financial results of the Company.

The register indicating the relevant record of fixed assets in terms of its nature, classification, location, quantity, value, date of capitalisation, etc is not available with the company and same has also been highlighted by the statutory auditors in their report. Accordingly, the depreciation on assets for current year have been calculated based on erstwhile amounts following the Straight line method of depreciation accounting.

Major investments of the company are in Castex Technologies Limited of INR 34,347.75 lakhs which is a financially stressed company and is under Corporate Insolvency Resolution process (CIRP) from 20.12.2017. As per the Resolution plan approved by Hon'ble NCLT vide order dated 15/12/2020 interims of Section 31 of the of the code, as a consequence on which the total outstanding equity share capital of the company will be delisted from BSE and NSE. The share holders will not be entertained to receive any amount and the liquidation value of the equity share holders is NIL. Hence the impairment on the value of the said share is provided in the financial statement of 31st March 2021.

Considering the current operating levels of the Company, and the ongoing CIRP it is not possible to determine: a. Impairment, if any, in the economic value of the Property, Plant & Equipment, CWIP and Tools and Dies; b. Diminution, if any, in the value of

As per the Code the RP has to receive, collate and reconcile all the claims submitted by the creditors of the company. Such claims can be admitted to the RP during the CIRP, till the approval of a resolution plan by the CoC. The RP has verified and admitted the claims submitted by the creditors against the company as per the Code. Pending finalisation of resolution plan, the impact of such claims if any that may also has not been considered in the preparation of the financial statements. Further, interest on the

provided in the books of accounts and charged to the Profit and Loss account. The Non-current Assets VAT receivable Rs. 707.73 Lacs, The Company, as per the advise of the Tax Authority, the online application has been filed for rectification of the orders erroneously passed by the Assessing Authority and there assessment is

financial debt from the date of commencement of CIRP (i.e. from 15th December 2017 till 31st December 2021) has not been

 Trade receivables, Loans & Advances and other recoverable at December 31, 2021, which also includes balances from the group entities, are subject to confirmation/reconciliation and recover ability assessment thereof is under process. In furtherance,

response from them and further we are initiating legal action against such long due customers.

we have sent Letter and notices to long due customers for recoveries of their outstanding balances. We are yet to receive any

and MAT credit available cannot be ascertained at this stage. Consequently, adjustment to Deferred Tax(Net) and MAT Credit

 The Company is in the business of manufacturing steel forging products and hence has only one reportable operating segment as per IND AS 108" Operating segments" Considering the ongoing Corporate Insolvency Resolution process, the uncertainty as gto the realisation of unused tax losses

availability have not been given effect to. 13. Unclaimed dividend in the books pertains to financial years 2012-13 to 2013-14. On expiry of the stipulated period, the same will

be transferred to Investors' Education and Protection Fund (IEPF) established by Govt of India. 14. Previous period figures have been regrouped/ rearranged wherever considered necessary to make them comparable with

FOR METALYST FORGINGS LIMITED Sd/-

Jayram Shetty Dinkar T. Venkatasubramanian Chief Financial Officer Resolution Professional

Chief Financial Officer Resolution Professional

Place: Pune

period

Date: 02.11.2022

FORM NO. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1)

of the Companies (Authorised to Register) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar of Companies at Pune that KUMAR BUILDERS TOWNSHIP VENTURES, a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares

The Principal objects of the company are as follows:-To carry on the business of builders, real estate developers, infrastructure developers, building contractors, engineers, designers, advisers by acquisitions, purchase, lease, exchange of land, constructors of buildings, bungalows, houses, apartments, structures of residential, office and industrial institutions etc.

3. A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed company may be inspected at the office of the applicant at 10th Floor, Kumar Business Centre, CTS No. 29, Opp. Pune Central, Bund Garden Road. Pune - 411001

 Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Name(s) of Applicant Dated this 2" November 2022

Kumar Urban Development Limited Private Limited (Partner) (Through its Authorised representative Mr. Lalitkumar Jain) Pune Technopolis Development Private Limited (Partner) (Through its Authorised representative Mr. Viresh Parekh)

SALE NOTICE

KATARIYA PET PRIVATE LIMITED CIN: U74999PN2016PTC166634 (IN LIQUIDATION) Liquidator: Megha Agrawal Liquidator address registered with IBBI: 001, Shivranjini Apartments in Circle of

Congress Nagar Garden, Congress Nagar, Nagpur -440012 (M.S.) Email: liquidation.katariya@gmail.com Mobile No. 9922711112 E-AUCTION Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: 30th November 2022 between 12:00 Noon to 01.00 PM IST (With an unlimited extension of 5 minutes each) Sale of Assets and Properties of Katariya Pet Private Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company aw Tribunal, Mumbai Bench vide order dated 28 th January 2022. The sale will be done by

the undersigned through the e-auction pia	uorm: nups//nc	nauction.auctionity	ger.net	
Asset	Reserve Price (In Rs.)	Initial EMD Amount (In Rs.)	Incremental Value (In Rs.)	
Spare Parts injection mould, Sewing Machine, MS Stand at Plot No. C-28, Jejuri Industrial Area, Jejuri MIDC, Tal: Purandar, Dist Pune-412303		58,212.00	5,000.00	
Securities & Financial Assets	15,18,750.00	1,51,875.00	5,000.00	

Last date for submission of documents: 17.11.2022 Start date of Inspection: 19.11.2022 Last date for Inspection: 26,11,2022 Inspection Time: 12:00 Noon to 05:00 PM IST Last date for submission of EMD: 28.11.2022 Date & Time for E-Auction: 30.11.2022 between 12:00 Noon to 01:00 PM IST

The E-Auction will be conducted strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", and "WHATEVER THERE IS BASIS" through an approved service provider https://ncltauction.auctiontiger.net. All the terms and conditions of the auction are mentioned in a detailed document available at the website of the e-auction service provider for an query regarding e-auction contact Mr. Praveenkumar Thevar 9722778828 & can be asked by giving email on email ID liquidation.katariva@gmail.com.

Liquidator in the matter of Katraiya Pet Private Limited IBBI Regn. No.: IBBI/IPA/-001/IP-P-01456/2018-2019/12272 Date: 03/11/2022 Email: liquidation.katariya@gmail.com Contact Person: CS Ishita Agarwal (9420023079) Place: Nagpur

HERO HOUSING FINANCE LIMITED Registered Office: 09, Community Centre, Basant Lok, Vasant Vihar New Delhi -110057, Phone: 011 49267000, CIN: U65192DL2016PLC30148 Contact Address: Building No. 07, 2nd Floor, Community Center, Basant Lok, Vasant Vihar, New Delhi- 11005

POSSESSION NOTICE

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Loan Account No. HHFPUNHOU20000007396, HHFPUNLAP20000008123 and HHFSVNLAP21000017144

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 29/07/2022 calling upon CREDOS INFRAA PVT LTD as Borrower PRATAP SURESH INDULKAR, TEJASWANI S MALI as Co-Borrower/ Guarantor to repay the total outstanding amount in loan account mentioned in the notice being Rs.43,83,517/- (Rs. Forty-Three Lakh Eighty-Three Thousand Five Hundred Seventeen Only) as on 29/07/2022 along with interest, penal interest, charges, costs etc. within 60 days from the date of the said notice.

The borrowers & Guarantor, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers & guarantors, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this day 01 of November 2022.

The borrowers & guarantor, in particular, and the public, in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will subject to the charge of the Hero Housing Finance Ltd. for an amount of being Rs. 43,83,517/- (Rupees Forty-Three Lakh Eighty-Three Thousand Five Hund Seventeen Only) along with interest thereon and penal interest, charges, costs from 29/07/2022.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All That piece and parcel of Residential Flat/Apartment Bearing Flat No.8, Situated 2nd Floor, Area Admeasuring 79.89 Sq. Mtr. Built up Having Milkat No. 1286, in Building Known as "Runal Classic Co-Op HSG Society" Constructed on Plot No. 75, Admeasuring 484.9 Sq. Mtrs, Survey No. 156 Having Corresponding C.T.S No.3037 Lying and Situated at Chinchwad (Bijalinagar), Pune, Maharashtra-411033. Within the Limits of P.C.M.C and Registration District Pune, Sub District Taluka-Haveli with common amenities written in Title Document. Property Bounded By: North: By CTS No.3038, West: By Road, East: CTS 3056, South: By CTS No.3038;

Date: 01-11-2022 Place: Pune

For Hero Housing Finance Limited Sd/- Authorised Officer

Form No. 3 [See Regulation-15(1)(a)] / 16(3)

Debts Recovery Tribunal, Pune Unit No. 307 to 310, 3" Floor, Kakade Biz Icon Building,

Case No, OA/1557/2020 Summons under sub section (4) of Section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

Shivaji Nagar, Pune-411005

Bank of Maharashtra Exh No.: 4341

M/s. S & G Dhumal & Co., Prop. Mr. Gaurav Chandrakant Dhumal

1) M/s. S & G Dhumal & Co., Prop. Mr. Gaurav Chandrakant Dhumal, S. No. 31, Dhumal Estate, Dhayari Gaon, Pune Maharashtra-411042 Summons

Whereas, OA/1557/2020 was listed before Hon'ble Presiding Officer / Registrar on 23/08/2022.

Whereas, this Hon'ble Tribunal is pleased to issue Summons/Notice on the said Application under Section 19(4) of the Act (OA) filed against you for recovery of debts of Rs. 30,00,267.75/- (application along with copies of documents etc. annexed)

In accordance with sub-section (4) of Section 19 of the Act, you the Defendants are directed as under:-(i) to show cause within thirty days of the service of Summons as to why

relief prayed for should not be granted.

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the Original Application. (iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or

such other assets and properties disclosed under serial number 3A of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment of properties.

(iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the Original Application without the prior approval of the Tribunal.

(v) You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the Written Statement with a copy thereof furnished to the Applicant and to appear before the Registrar on 20/12/2022 at 10.30 a.m. failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of the Tribunal on this date 20/10/2022.

Registrar, Debts Recovery Tribunal, Pune

PUBLIC NOTICE

Mr. Akshat Mahendra Jain is the members of the Laxmi Niwas Co-op Society and holding Shop No.7 in the building of the Society situated at C.T.S. No. 893, Sadashiv Peth, Br. Gadgil Street, Pune-411030.

He has reported to the Society that the Original Share Certificate for 5(Five) Shares has been lost/misplaced and an application has been made for a duplicate Share Certificate The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Cetificate within the period of 8 (eight) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Laxmi Niwas Co-op Society, at 893, Sadashiv Peth, Pune-411 030.

If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, with the Secretary of the Society between 10.00 AM to 4.00 PM on working days from the date of the publication of the notice bill the date of expiry of its period.

For and on behalf o Laxmi Niwas Co-op Housing Society Ltd. (Hon' Secretary) Date: 01.11.2022 Place : Pune

AUNDH-Suyog Enterprises, C/o Sandeep Book Stall, Swajas Complex, Parihar Chowk,

Aundhgaon, Pune-7. Mob. 9422011181. Chordia Communications, Arshad Ajit Chordia. 17/18, Aundh Gaon, opp. lane of Cosmos Bank, Aundh, Pune-7. Tel: 25886118, 9960111123.

Shraddha Ads, Mrs.Ujwala Kotbagi, 'A' wing, Vastu-sunder, Near Kumar Classic, Pune-7. Tel. 9371055799. San Ads, Anurag, Plot No. 10, near Kobe Silzler Cave, Aundh-411007. Tel:

25881302/3/4. **APPA BALWANT CHOWK -**M/s V. V. Medhi, | 153, Budhwar Peth, Near Jogeshwari Temple, Above Shri Samartha Agency, Pune-2. Ph.no. 64005767/ 24492149/ 30227516. BIBVEWADI -Ad Services,

Amol Nalawade, Sr. No.659/28, Rajiv Gandhi Nagar, Upper Last Bus Stop, Bibvewadi, Pune-17. Mobile 9420729914, 9021851460 Akash Advtg, C. S. Sawar, 645/1, Shop No.4,

Rasakar Campus, B Sudhanva Jadhav, Greetwel, 1250 Deccan Gymkhana, F. C. Road, Pune-4. Ph.no. 25531409, 66014132.

DEHU ROAD -Mundakal Enterprises, Mr. Roji Samuel Raju, 6 Unique Housing Society, Near Telephone Ravidarshan, Exchange Dehu Road, Pune-1. M. Near Kalyan Bank, 9422519264. FC ROAD -

Dhandhania Agencies, Mr. Ravi Dhandhania, 1st Floor, Srinath Plaza, Dnyaneshwar

ADVERTISEMENT DEPOTS Paduka Chowk, F. C. Road, Pune-5. Ph.no. 25521699/ 25537933. Konark Media Solution Pvt Ltd.,

Flat No.6, First Floor, Prabha Tara Appt., Behind Hotel High School Corner, Near Vaishali, F.C. Road, Shivajinagar, Bhosale Bhuyari Marg, Pune-Pune-4. Ph. No.32606012, Telefax: 411005. Ph. No. 25511054, 2553 7013, Mobile: 9823142410. 25512719. M: 9881987777/ 9422502650. Meera Publicity, 1st floor, 10, Oswal Park,

Opp. Rachana Lodge, behind Safari Hotel, nr S.T.Stand, Shivajinagar, Pune-05. Ph. 9421017457. **FATIMANAGAR** -Arora Enterprises, Rajesh Arora, Office No. 63, Building I, Phase-III,

Parmarnagar, Wanowrie, Pune 411013. Tel/fax: 020-26860834. **GURUWAR PETH** T.V.S. Enterprises, 460, Guruwar Peth, Sant

Lane, Pune-411042. Ph. 020- 24456297, Mob. 8975110325, 9421815428. **GHORPADI-**Kanva International. A-18 Suchandra Corner, B.T. Kawade Road, Ghorpadi, Pune 411001. Ph. 9422086762, 9921177816

GULTEKDI-Xebec Communications Pvt Ltd., Santosh Heights, J. N. Marg, Gultekadi, S. No. 20. Pune-411037. Tel: 26446856, 9766509029. **HADAPSAR-**

Plus Media, Flat No. 22, Tulasi Complex, Opp. Gadital, Hadapsar, Pune-28. M. 9762547254. Pooja Enterprises, F-96, Mantri Market, Hadapsar, Pune.

(Rs. in Lakhs)

Ph. No. 26820384, 26820839 Mobile: 9890635425. J. M. ROAD -

Fair & Fast Advertising,

KARVE RD -Jaya Advertising Pvt Ltd, 612/3 Anupam Darshan, Karve Rd, Kothrud, Pune. Manas Enterprises,

Sanjay Jaganath Hagawant, No 2, Happy Colony, Karve Rd, Pune. Ph. No. 64004637, Khushi Consultant, 9767428509. Virgo Advertising & Media

Publication. Vivek W. Lawand, Shop-5, Plot-24, Kakade Complex, Ganganath Maharaj Road, Kachi Nr Bhairavnath Temple, Karve

Nagar, Pune-52. **KOTHRUD** -Minat Advertising, 164/12 Shinde Building, Shastri Nagar, Kothrud, Pune. Ph. No. 9960111193/9822110193/ 66020354.

Sneha Communications, Plot 39, Flat No.7, Swapan Apartments, Right Bhusari Colony, Paud Road, Kothrud. Ph. No. 25282791/ 9422031002. Pradnya Communications,

Rohini Dnyaneshwar Mohol, 83/165, Shastri nagar, Near Sainath Mandir, Kothrud, Pune. M. 9422015746. Shubhangi Ads., Plot No.30, Madhavbaug Co-Op. Soc., Shivtirth nagar, Paud Road, Kothrud, Pune-411038

M. 9822173930, 9850965214 **KOREGAON PARK -Taurus Advertising Agency,**

Tel. 9860577086.

Prime Ad World, 1170/05, Kartik Chambers, Model Mrs. Rani Wilfred, A/I0/I, Meera Nagar Society, Koregaon Park, Pune-1. Palnet Publicity,

Pune. Ph. No. 8149097475. **KONDHWA** -

Mak Ads. Soc.,

40055020.

KHADKI -Yash Publicity. Harish B. Sharma, 264/1, Old Khadki Bajar, Shobhargoha

LOKMANYA NAGAR -Akshay Design, Tel: 9766594567.

Purandar Publicity Pvt Ltd., Tanishka Ads,

MUKUNDNAGAR -

Park, South Main Road, Pune.

Flat No. 2, Ground floor, Aishwarya Soc., Wadgoan Sheri,

Khan Mohammaddin Ayazuddin, 76/4, kausar Baugh Co-op, Hsg.

34/3, Swaroon Chhaya Apt, Lane Khondhwa Khurd, Pune-48. Tel: 9850551497.

Bashir Ismail Parker, Off No. 14, Kelkar Rd, C2, Brahma Estate, Ground Floor, Narayan Peth, Pune. Ph. No. 020-Nibm Chowk, Kondhwa Road, Ph. 25659133, 9822522130.

Khadki, Pune-3. M. 9822220090, 9595010552.

Mr. Akshay Kulkarni, 28/401, Samarth Hsg. Soc., Lokmanya Nagar, Navi peth, Pune-30. **MARKET YARD -**

RaviRaj Kru. Unit No. 201, 4th floor, Gangadham- Kondhwa Rd., Pune-37. Tel: 24260980, 24265996. 15/117, Maharshinagar, Near Durgamata Temple, Pune-411 037.

Naval Publicity, Vega Centre, 'D' Wing, 5th floor, Shankarsheth Road, Swargate, Pune. 9423566508. **MUNDHAWA** -

Mr. Pt. J. Pillai, 398/a/1, Goldfield Sahyadri Ads. & Services, Shop No. 03, S.No.32, Kalyani Residency, Sriram Colony, Mudhawa- Manjari Road, Keshav Nagar, Mundhawa, Pune-36. M.

9881210378 **NARAYAN PETH -**Ozone Advtg, Sandip Kulkarni, 391, Vinya Apt, Opp Phadke Prakashan, Narayan Peth, Pune-30.

Rajan Media, Santosh Tukaram Dhumal, 436/A, Narayan Peth, Near Patrya Maruti, Pune. Ph. No. 5394262. Orange Advtg, Ashwin Karthalkar, Off No 03, Dhruta Complex, Nr Bhide Bridge,

NAVI PETH -Vijaydeep Services, Deepali Vijay Sonawane, 315, Navi Peth, Gururaj Apt., Shop No-C, Ground Floor, Near Vitthal Mandir, Pune-30.

NIGDI-Dinesh Advertising, Mr. Dinesh, 3/6 LIC Colony, Sector 25, Sindhunagar, Pradhikaran. Ph. No. 27657582. PAUD PHATA -

Mr. Sunil Kalsekar, 13-14 Gopal Park, Karanjkar Road, Opp. Dindayal School, Paud Phata. Pune-38. Ph.No. 25469492/ 9422512640. PAUD ROAD -

Pari Advertising,

Bliss Creations,

Commerce Centre, Opp. Krishna Hospital, Paud Road, Pune-38. Ph. 8446983009, 9822078731. Mihir Ads, Office No.2, Commerce Avenue,

Mahaganesh colony, Near P N. Gadgil Showroom, Paud Rd, Kothrud, Pune-38. Ph. 25411192/ 25411475.

(14.01)

(13.98)

(153.63)

METALYST FORGINGS LIMITED

(CIN: L28910MH1977PLC019569)

Regd. Office: GAT NO 614 VILLAGE KURULIKHED PUNE MH 410501 IN

Tel: +91-2135-252148.252105 | Email: corporatemetalyst@gmail.com | Website: www.metalyst.co.in EXTRACT OF THE STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

		STANDALONE						
SI.	Particulars	Š	Quarter En	Year Ended				
No.		31.03.2022 (Audited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)		
1.	Total Income from operations	6,067.00	6,094.00	6,833.00	23,126.00	17,919.00		
2.	Profit/(Loss) before share of profit /(Loss) of associates and joint venture, exceptional items and tax	(6,524.00)	(6,150.00)	(11,609.00)	(25,247.00)	(32,105.00)		
3.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(6,524.00)	(6,150.00)	(11,609.00)	(25,247.00)	(32,105.00)		
4.	Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(6,524.00)	(6,150.00)	(43,911.00)	(25,247.00)	(66,802.00)		
5.	Net Profit for the period after tax from continuing business (after exceptional and/or extraordinary items)	(6,524.00)	(6,150.00)	(43,911.00)	(25,247.00)	(66,802.00)		
6.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(6,602.00)	(6,150.00)	(43,873.00)	(25,325.00)	(66,764.00)		
7.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	4,355.00	4,355.00	4,355.00	4,355.00	4,355.00		
8.	Other Equity			59	- 6	18		
9.	Earnings per Share (Face Value of Rs.1/- each) for continuing operations)							
	(a) Basic	(14.98)	(14.12)	(15.08)	(57.97)	(153.39)		
	(b) Diluted	(14.98)	(14.12)	(15.08)	(57.97)	(153.39)		

period

Place: Pune

Date: 02.11.2022

Notes to Financial Results: The company has been under Corporate Insolvency Resolution Process (CIRP) since December 15, 2017 under the provisions of The Insolvency and Bankruptcy Code 2016 (Code). Pursuant to the order, Mr. Dinkar T. Venkatasubramanian was appointed as Interim Resolution Professional (IRP) & subsequently as per Section 22 (1) of the Code, the Resolution Professional (IRP) to perform

the functions as laid down in the Code. Since then the RP is managing the Company's business & assets on going concern basis. Pursuant to provisions of the code, the Committee of Creditors of MFL had approved the resolution plan submitted by Deccan Value Investors L.P (DVI) through e-voting process on August 24, 2018. The resolution plan, as approved by the Committee of Creditors of MFL, had also been subsequently submitted to Hon'ble National Company Law Tribunal (NCLT) "Mumbai Bench' for consideration and approval as per the provisions of the Code. . However DVI withdrew their application while the same was pending for approval form the Hon'ble NCLT. The matter was litigated in NCLT and NCLAT and is currently sub judice in Hon'ble Supreme Court of India. In

the meanwhile the Company is presently undergoing CIRP and the Resolution Process is underway in line with the provisions of IBC. Accordingly unaudited financial results for the Quarter & Year ended March 31, 2022 have been prepared on a going concern basis As the powers of the Board of Directors have been suspended, the above results have not been adopted by the Board of Directors. However, the same have been signed by Resolution Professional of the Company confirming accuracy & completeness of the

results on 29th September, 2022. The same have also been subjected to Limited Review by the Statutory Auditor. The COVID-19 pandemic outbreak across the nation and worldwide and Consequential nationwide lock down imposed since March 24, 2020, has caused a significant decline and volatility in the global as well as Indian Financial markets and slowdown in the economic activities. For the Company, the focus immediately shifted to ensuring the health and well-being of all employees' The Company is sensitive about the impact of the Pandemic on its business operations, which will be realized only in the future financial

results of the Company. The register indicating the relevant record of fixed assets in terms of its nature, classification, location, quantity, value, date of capitalisation, etc is not available with the company and same has also been highlighted by the statutory auditors in their report. Accordingly, the depreciation on assets for current year have been calculated based on erstwhile amounts following the Straight line

method of depreciation accounting. Major investments of the company are in Castex Technologies Limited of INR 34,347.75 lakhs which is a financially stressed company and is under Corporate Insolvency Resolution process (CIRP) from 20.12.2017. As per the Resolution plan approved by Hon'ble NCLT vide order dated 15/12/2020 interims of Section 31 of the of the code, as a consequence on which the total outstanding equity share capital of the company will be delisted from BSE and NSE. The share holders will not be entertained to receive any amount and the liquidation value of the equity share holders is NIL. Hence the impairment on the value of the said share is provided in the financial statement.

in the economic value of the Property, Plant & Equipment, CWIP and Tools and Dies; b. Diminution, if any, in the value of investments.

Considering the current operating levels of the Company, and the ongoing CIRP it is not possible to determine; a. Impairment, if any,

As per the Code the RP has to receive, collate and reconcile all the claims submitted by the creditors of the company. Such claims can be admitted to the RP during the CIRP, till the approval of a resolution plan by the CoC. The RP has verified and admitted the claims submitted by the creditors against the company as per the Code. Pending finalisation of resolution plan, the impact of such claims if any that may also has not been considered in the preparation of the financial statements. Further, interest on the financial debt from the date of commencement of CIRP (i.e. from 15th December 2017 till 31st December 2020) has not been provided in the books of accounts and charged to the Profit and Loss account.

The Non-current Assets VAT receivable Rs. 707.73 Lacs, The Company, as per the advice of the Tax Authority, the online application has been filed for rectification of the orders erroneously passed by the Assessing Authority and their assessment is under process. Trade receivables, Loans & Advances and other recoverable at March 31, 2022, which also includes balances from the group.

entities, are subject to confirmation/reconciliation and recover ability assessment thereof is under process. In furtherance, we have

sent Letter and notices to long due customers for recoveries of their outstanding balances. We are yet to receive any response from them and further we are initiating legal action against such long due customers. 11. The Company is in the business of manufacturing steel forging products and hence has only one reportable operating segments as per IND AS 108" Operating segments"

12. Considering the ongoing Corporate Insolvency Resolution process, the uncurtained as to the realisation of unused tax losses and MAT credit available cannot be ascertained at this stage. Consequently, adjustment to Deferred Tax(Net) and MAT Credit availability have not been given effect to. Unclaimed dividend in the books pertains to financial years 2012-13 to 2013-14. On expiry of the stipulated period, the same will be

Chief Financial Officer

transferred to Investors' Education and Protection Fund (IEPF) established by Govt of India.

Previous period figures have been regrouped/ rearranged wherever considered necessary to make them comparable with current. FOR METALYST FORGINGS LIMITED Sd/-

Jayram Shetty Dinkar T. Venkatasubramanian

Resolution Professional

METALYST FORGINGS LIMITED

(CIN: L28910MH1977PLC019569)

Regd. Office: GAT NO 614 VILLAGE KURULIKHED PUNE MH 410501 IN

Tel: +91-2135-252148.252105 | Email : corporatemetalyst@gmail.com | Website: www.metalyst.co.in **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR**

THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2021 (Rupees in Lacs) Year Ended Quarter Ended 31/12/2021 30/09/2021 31/12/2020 31/03/2021 **Particulars** (Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) (Audited) 17,919.00 6,094.00 6,112.00 5,971.00 Total Income from operations 2. Net Profit/ (Loss) for the period (6.086.00)(6,100.00)(32,207.00)(before tax, exceptional and/or extraordinary items) (6,150.00)Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) (6,086.00)(6,150.00)(6,100.00)(66,904.00) Net Profit for the period after tax from continuing business. 34,697.00 (after exceptional and/or extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) (66,904.00)(6,150.00)(6,086.00)(6,100.00)and other Comprehensive Income (after tax)) Paid-up Equity Share Capital 4,355.00 4,355.00 4,355.00 4,355.00 (Face Value of Rs. 10/ each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shows in the Audited Balance Sheet of the pervious year (133,351.00)Earnings per Share (Face Value of Rs. 10/- each) for continuing operations) (14.12)(14.01)(153.63)(a) Basic (13.98)

(b) Diluted Notes to Financial Results:

 The company has been under Corporate Insolvency Resolution Process (CIRP) since December 15, 2017 under the provisions of The Insolvency and Bankruptcy Code 2016 (Code), Pursuant to the order, Mr Dinkar T. Venkatasubramanian was appointed as Interim Resolution Professional (IRP) and subsequently as per Section 22 (1) of the Code, the Resolution Professional (RP) to perform the functions as laid down in the Code. Since then the RP is managing the Company's business and assets on going

(14.12)

concern basis. Pursuant to provisions of the code, the Committee of Creditors of MFL had approved the resolution plan submitted by Deccan Value Investors L.P (DVI) through e-voting process on August 24, 2018. The resolution plan, as approved by the Committee of Creditors of MFL, had also been subsequently submitted to Hon'ble National Company Law Tribunal (NCLT) "Mumbai Bench' for consideration and approval as per the provisions of the Code. . However DVI withdrew their application while the same was pending for approval form the Hon'ble NCLT. The matter was litigated in NCLT and NCLAT and is currently sub judice in Hon'ble Supreme Court of India. In the meanwhile the Company is presently undergoing CIRP and the Resolution Process is underway in line with the provisions of IBC. Accordingly unaudited financial results for the Quarter and Nine Months ended December 31,

2021 have been prepared on a going concern basis As the powers of the Board of Directors have been suspended, the above results have not been adopted by the Board of Directors. However, the same have been signed by Resolution Professional of the Company confirming accuracy & completeness of the results on 23rd September, 2022. The same have also been subjected to Limited Review by the Statutory

Auditor. The COVID-19 pandemic outbreak across the nation and worldwide and Consequential nationwide lock down imposed since March 24, 2020, has caused a significant decline and volatility in the global as well as Indian Financial markets and slowdown in the economic activities. For the Company, the focus immediately shifted to ensuring the health and well-being of all employees' The Company is sensitive about the impact of the Pandemic on its business operations, which will be realized only in the future financial results of the Company.

The register indicating the relevant record of fixed assets in terms of its nature, classification, location, quantity, value, date of capitalisation, etc is not available with the company and same has also been highlighted by the statutory auditors in their report. Accordingly, the depreciation on assets for current year have been calculated based on erstwhile amounts following the Straight line method of depreciation accounting.

Major investments of the company are in Castex Technologies Limited of INR 34,347.75 lakhs which is a financially stressed company and is under Corporate Insolvency Resolution process (CIRP) from 20.12.2017. As per the Resolution plan approved by Hon'ble NCLT vide order dated 15/12/2020 interims of Section 31 of the of the code, as a consequence on which the total outstanding equity share capital of the company will be delisted from BSE and NSE. The share holders will not be entertained to receive any amount and the liquidation value of the equity share holders is NIL. Hence the impairment on the value of the said

share is provided in the financial statement of 31st March 2021. Considering the current operating levels of the Company, and the ongoing CIRP it is not possible to determine: a. Impairment, if any, in the economic value of the Property, Plant & Equipment, CWIP and Tools and Dies; b. Diminution, if any, in the value of

As per the Code the RP has to receive, collate and reconcile all the claims submitted by the creditors of the company. Such claims can be admitted to the RP during the CIRP, till the approval of a resolution plan by the CoC. The RP has verified and admitted the claims submitted by the creditors against the company as per the Code. Pending finalisation of resolution plan, the impact of such claims if any that may also has not been considered in the preparation of the financial statements. Further, interest on the financial debt from the date of commencement of CIRP (i.e. from 15th December 2017 till 31st December 2021) has not been

provided in the books of accounts and charged to the Profit and Loss account. The Non-current Assets VAT receivable Rs. 707.73 Lacs, The Company, as per the advise of the Tax Authority, the online application has been filed for rectification of the orders erroneously passed by the Assessing Authority and there assessment is

 Trade receivables, Loans & Advances and other recoverable at December 31, 2021, which also includes balances from the group entities, are subject to confirmation/reconciliation and recover ability assessment thereof is under process. In furtherance, we have sent Letter and notices to long due customers for recoveries of their outstanding balances. We are yet to receive any

response from them and further we are initiating legal action against such long due customers. 11. The Company is in the business of manufacturing steel forging products and hence has only one reportable operating segment as per IND AS 108" Operating segments"

Considering the ongoing Corporate Insolvency Resolution process, the uncertainty as gto the realisation of unused tax losses and MAT credit available cannot be ascertained at this stage. Consequently, adjustment to Deferred Tax(Net) and MAT Credit availability have not been given effect to.

 Unclaimed dividend in the books pertains to financial years 2012-13 to 2013-14. On expiry of the stipulated period, the same will be transferred to Investors' Education and Protection Fund (IEPF) established by Govt of India. Previous period figures have been regrouped/ rearranged wherever considered necessary to make them comparable with

FOR METALYST FORGINGS LIMITED

Sd/-Sd/-Date: 02.11.2022 Jayram Shetty Dinkar T. Venkatasubramanian Place: Pune Chief Financial Officer Resolution Professional

financialexp.epapr.in

